

आदिवासी विकास विभागांतर्ग कार्यरत  
शासकीय आश्रमशाळांच्या बांधकामासाठी  
तसेच नवीन टाईप प्लॅननुसार  
आश्रमशाळेतील मुलींचे वसतिगृहांचे बांधकाम  
करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद ठेव  
अंशदान स्वरूपात उपलब्ध करुन  
देण्याबाबत....

### महाराष्ट्र शासन

शासन शुद्धिपत्रक क्रमांक : शाआबां-२००९/प्र.क्र.७३/का.१३

आदिवासी विकास विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ३१ मार्च, २००९

**वाचा :** शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००९/प्र.क्र.७३/का.१३, दिनांक ३१ मार्च, २००९

**शुद्धिपत्रक :-** शासनाच्या उपरोक्त दिनांक ३१ मार्च, २००९ च्या शासन निर्णयातील


" १. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यांनी उपरोक्तपैकी आवश्यक तरतूद संबंधित कार्यकारी अभियंताना उपलब्ध करुन द्यावी " या परिच्छेदाऐवजी खालील परिच्छेद वाचण्यात यावा :

"१. उपरोक्त वित्तीय तरतूद रुपये ३७०९.०० लक्ष (रुपये तीन हजार सातशे नऊ लक्ष फक्त) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी आहरित करुन ती रक्कम शासन शुद्धिपत्रकासोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये पदनाम नमूद केलेल्या नऊ अधीक्षक अभियंता यांना वितरित करावी."

हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक सदंर्भ क्र.९१/०९/व्यय-१४, दि.३०/०३/२००९नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

हे शासन शुद्धिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्रमांक २००९०४०११५२५५००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(वि.पु. काले )  
कक्ष अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  
महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.  
महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.  
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक  
सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग  
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/चंद्रपूर/ठाणे/  
नवी मुंबई/पुणे.  
कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.  
वित्त विभाग मंत्रालय, (अर्थ-१६ व व्यय-१४)मुंबई-३२.  
कक्ष अधिकारी ( का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.  
निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

**विवरणपत्र "अ"**  
**शासकीय आश्रमशाळा बांधकाम**

अ.क्र.	अधिकाक अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग	लेखाशिर्ष	तेव म्हणून मागणी करावयाचे अनुदान (रु.लक्ष)
१	अधिकाक अभियंता, नाशिक	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	१०२०.००
२	अधिकाक अभियंता, नांदेड	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	३२०.००
३	अधिकाक अभियंता, अमरावती	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	६७.००
४	अधिकाक अभियंता, यवतमाळ	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	४०.००
५	अधिकाक अभियंता, नागपूर	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	१४३.००
६	अधिकाक अभियंता, चंद्रपूर	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०२०२ व ४२२५०२९२ (O.T.S.P.)	५.००
७	अधिकाक अभियंता, ठाणे	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	३५.००
८	अधिकाक अभियंता, नवी मुंबई	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	१४५४.००
९	अधिकाक अभियंता, पुणे	आश्रमशाळा बांधकाम ४२२५०२०२ व ४२२५०२९२ (O.T.S.P.)	२०.००
		आश्रमशाळा बांधकाम ४२२५०१२२ व ४२२५०२८३ (T.S.P.)	५७५.००
		<b>एकूण</b>	<b>३७०९.००</b>